

Total No. of Printed Pages: 02

**SUBJECT CODE NO: - Z-1216**  
**FACULTY OF HUMANITIES**  
**B.A. T.Y. (Sem-V)**  
**Examination March / April - 2023**  
**Geography - X Geography of Environment**

[Time: 1:30 Hours]

[Max. Marks: 30]

Please check whether you have got the right question paper.

N. B

- 1) All questions are compulsory.
- 1) सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे.
- 2) Use "black and blue pen only.
- 2) फक्त निळ्या व काळ्या पेनचाच वापर करावा
- 3) Use pencil for diagrams.
- 3) आकृत्यांसाठी पेन्सिलचा वापर करावा
- 4) Use of any signs, attracting attention is prohibited.
- 4) कोणतीही लक्षवेधक खूण व सूचना करण्यास प्रतिबंध आहे.
- 5) Use of statistical Table & pocket Calculator is allowed.
- 5) पॉकेट गणक आणि संख्याशास्त्रीय तक्त्यांच्या वापरास परवानगी आहे.

Q1 A) Fill in the blanks (attempt All)

05

- 1) \_\_\_\_\_ and \_\_\_\_\_ is the major types of environment.
- 2) Every food chain starts with a \_\_\_\_\_
- 3) In 1992 Earth summit was organised in \_\_\_\_\_
- 4) Percentage of nitrogen in the air is \_\_\_\_\_
- 5) \_\_\_\_\_ is the father of the concept of ecosystem.

अ) रिकाम्या जागा भरा. (सर्व अनिवार्य)

- 1) पर्यावरणाचे मुख्य प्रकार \_\_\_\_\_ व \_\_\_\_\_ आहेत.
- 2) प्रत्येक अन्नसाखळीची सुरुवात \_\_\_\_\_ पासून होते.
- 3) 1992 मध्ये वसुंधरा परिषद \_\_\_\_\_ मध्ये आयोजित करण्यात आली होती.
- 4) वातावरणातील नायट्रोजनचे प्रमाण \_\_\_\_\_ आहे.
- 5) परिसंस्था या संकल्पनेचे जनक \_\_\_\_\_ हे आहेत.

B) Answer in a sentence (attempt All)

05

- 1) State the factors of natural environment.
- 2) what is environment.
- 3) who is producer in ecosystem.
- 4) which is the smallest ocean on the earth.
- 5) which are renewable resources.

ब) एका वाक्यात उत्तरे लिहा (सर्व अनिवार्य )

- 1) नैसर्गिक पर्यावरणाचे घटक सांगा
- 2) पर्यावरण म्हणजे काय ?

- 3) परिसंस्थेमध्ये उत्पादक कोण आहे?
- 4) पृथ्वीवरील सर्वात लहान महासागर कोणता?
- 5) पुनर्निर्माणक्षम संसाधने कोणती आहेत ?

Q2 A) Explain concepts / Terms / Units / events (any two)

05

- 1) oxygen cycle
- 2) Global warming
- 3) Decomposer
- 4) Trophic Level

अ) संकल्पना / संज्ञा / घटक / घटना स्पष्ट करा. (कोणतेही दोन)

- 1) ऑक्सीजन चक्र
- 2) जागतिक तापमान वृद्धी
- 3) विघटक
- 4) उर्जा विनिमय स्तर

B) Attempt answer in short (any two)

- 1) Define environment Geography
- 2) Explain the factors affecting biodiversity
- 3) what is food security
- 4) Explain the depletion of ozone layer

05

ब) थोडक्यात उत्तरे लिहा (कोणतेही दोन)

- 1) पर्यावरण भूगोलाची व्याख्या लिहा.
- 2) जैवविविधतेला प्रभावित करणारे घटक स्पष्ट करा.
- 3) अन्नसुरक्षा म्हणजे काय ?
- 4) ओझोनक्षय स्पष्ट करा.

Q3 Answer in Detail (Any one)

10

- 1) Explain types and factors of environment
- 2) Give the classification of ecosystem and explain desert ecosystem.

सविस्तर उत्तर लिहा

- 1) पर्यावरणाचे प्रकार आणि घटक स्पष्ट करा
- 2) परिसंस्थेचे वर्गीकरण करा, आणि वाळवंटी परिसंस्था स्पष्ट करा.